

VARCA, GOA

Date: August 12, 2025

To,
The Manager
Corporate Compliance Department
BSE Limited
Rotunda Building, P. J. Towers,
Dalal Street, Fort Mumbai 400001
Scrip Code – 523269

The Manager - Listing
National Stock Exchange of India
Exchange Plaza, 5th Floor, 'G' Block
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai 400051
Symbol- ADVANIHOTR

Dear Sir / Madam,

Sub: Intimation pursuant to the provisions of Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Notice of Extra-Ordinary General Meeting of the Company & 'Cut-off Date' for Remote E-Voting.

This is to inform you that the Company has fixed Friday, August 22, 2025 as the 'Cut-off date' to record the entitlement of the members, to cast their vote electronically, in respect of the item of business as indicated in the Notice of Extra-Ordinary General Meeting of the Company to be held on Friday, August 26, 2025. The Company would be availing the services of National Depository Services Limited (NSDL) for remote e-voting. The details pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the relevant Rules prescribed there under and Regulation 44 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 are as follows:

- a) The remote e-voting period begins on August 26, 2025 at 9:00 a.m.
- b) The remote e-voting period ends on August 28, 2025 at 5:00 p.m.
- c) The 'Cut-off Date' for the purpose of e-voting is August 22, 2025.

Public announcement made in the newspapers ['Financial Express' (English) and 'Mumbai Lakshdeep' (Marathi)], both editions dated August 9, 2025 are attached.

Kindly take the same on your records and acknowledge.

Thanking you,

For Advani Hotels & Resorts (India) Limited

Deepesh Joishar Company Secretary ACS-29203

Encl: As stated above





ADVANI HOTELS & RESORTS (INDIA) LIMITED

Regd. Office: 18A & 18B, Jolly Maker Chambers II, Nariman Point, Mumbai-400 021 **CIN**: L99999MH1987PLC042891 **Tel No**.: +91 22 2285 0101 Email: cs.ho@advanihotels.com Website: www.caravelebeachresortgoa.com

NOTICE OF 1/2025-26 EXTRA-ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING

NOTICE is hereby given that the 1/2025-26 Extra-Ordinary General Meeting ("EOGM") of the members of the Company will be held on Friday, August 29 2025 at 2:30 p.m. (IST) to transact the businesses as mentioned in the Notice dated August 1, 2025, which will be held through Video Conferencing ('VC') Other Audio Video Means ("OAVM"). The Company has sent the Notice of EOGM on August 7, 2025 through electronic mode only to the members whose e-mai address are registered with the Depositories / Registrar and Share Transfer Agents ("RTA") of the Company in accordance with the General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 and in accordance with the requirements laid down in all previous circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") from time to time in this regard (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") read with all previous Circulars Master Circular issued by the SEBI from time to time in this regard (collectively referred to as "SEBI Circulars").

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is pleased to provide members facility to exercise their right to vote on the resolution proposed to be considered at the EOGM by electronic means through remote e-voting and e-voting during the EOGM as provided by National Securities Depository Limited ("NSDL"). The details are as follows:

- a. Members are informed that the Special Business as set out in the notice of EOGM may be transacted through voting by electronic means only.
- b. The remote e-voting period begins on August 26, 2025 at 9:00 a.m.
- c. The remote e-voting period ends on August 28, 2025 at 5:00 p.m.
- d. The 'Cut-off Date' for the purpose of e-voting is August 22, 2025.
- e. Any person, who acquires shares and becomes member of the Company after the dispatch of the Notice and holding Shares as of the 'Cut-off Date' may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in.
- The remote e-voting module shall be disabled by the NSDL for voting on August 28, 2025 at 5:00 pm and voting by electronic means shall not be allowed thereafter; and once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently.
- g. Those members, who are present at the EOGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the Resolution through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting during the EOGM.
- . A member may participate in the EOGM even after exercising his right to vote through remote e-voting, but shall not be allowed e-voting again at the EOGM. A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the 'Cut-off Date i.e. member as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the EOGM.
- The Notice for the EOGM is also available on the website of the Company viz www.caravelebeachresortgoa.com, NSDL viz. www.evoting.nsdl.com and on the Stock Exchanges i.e. BSE Ltd. www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com
- Any person, who acquires Shares of the Company or becomes a member of the Company after the dispatch of the Notice of the EOGM and holds Shares as on the 'Cut-off Date', can visit the website of the Company or NSDL to view the aforementioned documents.
- The manner of remote e-voting and e-voting by the members holding Shares in dematerialized mode, physical mode and for the members who have not registered their email address is provided in the Notice of the EOGM.
- Members are requested to contact their respective Depository Participants ("DPs") in case of shares held in Demat mode and the RTA of the Company viz. Datamatics Business Solutions Limited, in case Shares held in physical mode, for registering validating / updating their e-mail IDs so as to receive all the communications sent by the Company to its Shareholders, electronically

The Board of Directors has appointed Mr. Avinash Bagul, in his absence, Mr Venkataraman Krishnan, Partners of M/s. BNP & Associates, Company Secretaries,

Mumbai as Scrutinizer(s) to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. Attention is also invited to the Notes of the EOGM, providing instructions on how the business of the meeting are to be transacted through electronic voting For any queries / grievances in relation to e-voting or joining EOGM through VC OAVM, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting

User Manual available for members at the 'Downloads' sections of 'https://www evoting.nsdl.com' or may contact Ms. Pallavi Mhatre, Manager, National Securities

Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013, Email Id: evoting@nsdl co.in, toll free no.: (1800 1020 990 / 1800 224 430). By order of the Board

Place: Mumbai Date: August 7, 2025

Deepesh Joishar **Company Secretary and Compliance Officer**

INDIGO PAINTS LIMITED

Maharashtra, **Ph. No.**: 020-66814300 **CIN**: L2411PN2000PLC014669 Website: www.indigopaints.com e-mail: secretarial@indigopaints.com

INDIGO Reg. Off.: Indigo Tower, Street -5, Pallod Farm-2, Baner Road, Pune - 411045,

NOTICE OF 25TH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

NOTICE is hereby given that Twenty-Fifth Annual General Meeting ("25th AGM") of the Company

will be held on Saturday, August 30, 2025 at 11:30 a.m. (IST) through Video Conference ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"") in compliance with the applicable provisions of the

Companies Act, 2013 (the Act) and Rules framed thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing

Regulations") read with the Ministry of Corporate Affairs (MCA) General Circular Nos. 20/2020 dated 5th May, 2020, 10/2022 dated 28th December, 2022 & 09/2024 dated 19th September,

2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular Nos.

SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022, SEBI/HO/CFD/CFD-PoD-

2/P/CIR/2024/133 dated 3rd October, 2024 issued by SEBI, along with other applicable

In terms of MCA Circulars and SEBI Circulars, the Company has completed dispatch of Notice of

the 25th AGM and Annual Report of the Company, inter-alia, containing the financial statements

and other statutory reports for the year ended 31st March, 2025 on August 8, 2025 through

electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar & Share Transfer Agent (RTA) i.e., MUFG Intime India Pvt Ltd (previously

known as 'Link Intime India Private Limited') or Depository Participant(s). A letter providing the

web-link, including the exact path, where complete details of the Annual Report are available is

Members whose e-mail addresses are not registered are requested to register their e-mail

addresses by sending the email to the Company at secretarial@indigopaints.com or to the RTA

The requirements of sending physical copy of the Notice along with the Annual Report to the

Members have been dispensed. The Notice of the 25th AGM along with the Annual Report for

financial year 2024-25 of the Company are available on the website of the Company viz.,

www.indigopaints.com, e-voting website of Central Depository Securities Limited (CSDL) viz.

www.evotingindia.com and also available on websites of BSE Limited at www.bseindia.com and

1. Pursuant to Section 108 of the Act and other applicable provisions, if any read with Rule 20 of

the (Companies Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation

44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide e-voting facilities through CDSL to its Members, in respect of the businesses to be transacted at the AGM. The manner

and instructions to cast votes through remote e-voting as well as e-voting to be conducted

during the AGM have been provided along with the Notice. The Ordinary and Special

business, as set out in the AGM Notice, will be transacted through remote e-voting & e-voting

2. The businesses as set out in the Notice shall be transacted through e-voting only. The

Members, whose names appear in the Register of Members or in the Register of Beneficial

Owners maintained by the Depositories as on, August 22, 2025 being the cut-off date, shall be entitled to avail the e-voting facility. Once vote(s) on Resolution(s) are cast by any Member,

the same cannot be changed subsequently. The remote e-voting will commence on August

27, 2025 [Wednesday at 9:00 a.m. (IST)] and will end on August 29, 2025 [Friday at 5:00 p.m.

(IST)]. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. A person

who is not a Member as on the cut-off date, i.e., Friday, August 22, 2025, should treat the

Notice for information purpose only. Book Closure will start on Saturday, August 23, 2025 and

. Members attending the 25th AGM, who have not cast their votes by remote e-voting, shall be

eligible to exercise their voting rights during the AGM through e-voting system via www.evotingindia.com. Members who have exercised their voting rights by remote e-voting may also attend the 25th AGM through VC or OAVM but shall not be entitled to cast their votes

. Any person, who becomes Member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date i.e August 22, 2025, may obtain the login ID and password by sending a request to CDSL at helpdesk.evoting@cdslindia.com or to the Company at secretarial@indigopaints.com or its RTA at pune@in.mpms.mufg.com. Members who are already registered with CDSL for remote e-voting can use their existing

5. In case of any queries/grievances relating to e-voting, Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an

The Company provides to the Members the facility for remittance of dividend directly in electronic mode through National Automated Clearing House (NACH). Members desirous of availing this facility are requested to provide their latest bank account details (Core Banking Solutions

Enabled Account Number, 9 digit MICR and 11 digit IFSC Code), along with their Folio Number to

their respective Depository Participants. For shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/demand drafts will be sent to their registered address in due

Pursuant to the changes introduced by the Finance Act, 2020 in the Income Tax Act, 1961 (the "IT

Act") w.e.f. 1st April, 2020, the dividend paid or distributed by a company shall be taxable in the

hands of the shareholders. Accordingly, in compliance with the said provisions, the Company shall make the payment of dividend after necessary deduction of tax at source (TDS). The

withholding tax rates would vary depending on the residential status of every shareholder and

the eligible documents submitted by them and accepted by the Company. To enable compliance

with TDS requirements, Members are requested to update the details like Residential Status,

PAN and category as per the ITAct with their Depository Participants.

email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 22 55 33.

sent to those shareholders of the Company who have not so registered their email addresses.

Circulars issued in this regard by the MCA and SEBI

at umesh.sharma@in.mpms.mufg.com.

Members are also hereby informed that:

conducted on the day of AGM

again during the 25th AGM.

User Id and Password for e-voting.

National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

end on Saturday, August 30, 2025 (Both days inclusive).

For Advani Hotels & Resorts (India) Limited,



RDB REAL ESTATE CONSTRUCTIONS LTD

CIN: L70200WB2018PLC227169 Regd. Office: Bikaner Building, 8/1, Lal Bazar Street, 1st Floor Room No- 11 Kolkata- 700001, Ph No (033) 44500500 Email id ::secretarial@rdbrealty.com; Website: www.rdbrealty.com

EXTRACT OF UN-AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025

	C	(Rs. In Lakhs)				
Particulars	Č	Year Ended				
	30.06.25 Unaudited	31.03.25 Audited	30,06,24 Unaudited	31.03.25 Audited		
Total income from operations (net)	2358.94	3749.08	1949.52	9715.99		
Net Profit before Tax and exceptional items	117.72	(724.45)	415.79	354.17		
Net Profit before Tax after exceptional items	117.72	(724.45)	415.79	354.17		
Net Profit/loss after Tax	34.02	(569.17)	265.79	211.45		
Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	34.02	(595.06)	265.79	192.92		
Paid-up Equity Share Capital Face Value Rs. 10/- Per Share)	1728.34	1728.34	1728.34	1728.34		
Reserves (As shown in the Audited Balance Sheet of previous year)	0	0	0	12404.79		
Basic and Diluted Earning Per Share for the period	0.35	(3.44)	1.38	1.06		

a)The above results were reviewed by the Audit Committee on 08th August, 2025 and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 08th August, 2025. hikey Standalone Einancial Information

Particulars		Year Ended			
	30.06.25	31.03.25	30.06.24	31.03.25	
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	
Total Income	468.71	442.03	964.47	2631.79	
Net Profit /loss before Tax	31.37	(413.25)	369.99	226.74	
Net Profit/Loss after Tax	23.44	(338.80)	339.99	161.27	

- 2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Stock Exchange(s) and on the company's website
- The Company was listed on the BSE Limited with effect from January 30. 2025. Accordingly, the financial results for the guarter ended June 30, 2024, as presented in these Results, were not subject to a limited review by the statutory auditors.

For and on behalf of the board sd/-Pradeep Kumar Pugalia DIN: 00501351 Whole-time Director

India's First Fraud Prevention Solution





AntiFraud.AI, SCAN THE OR CODE DOWNLOAD YOUR

FREE

VERSION

Quick Heal

Quick Heal

QUICK HEAL TECHNOLOGIES LIMITED

Regd. Office: Solitaire Business Hub, Office No. 7010 C & D, 7th Floor, Opposite Neco Garden Society, Viman Nagar, Pune - 411014 Phone: +91 20 66813232 CIN: L72200MH1995PLC091408 Email: cs@quickheal.co.in

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

			(₹ ir	n Crores, except e	arnings per share)
Sr.		Quarte	r ended	Year ended	
Sr. No.	Particulars	June 30, 2025 (Unaudited)	March 31, 2025 (Audited) (refer note 2)	June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2025 (Audited)
1	Total Income from Operation (including other income)	62.98	70.74	75.35	300.30
2	Profit/ (loss) before tax	(7.00)	(6.57)	4.81	1.00
3	Profit/ (loss) after tax	(5.51)	(3.25)	4.03	5.04
4	Total Comprehensive Income/ (loss) for the period	(5.20)	(3.48)	4.27	4.75
5	Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each)	54.02	54.00	53.54	54.00
6	Other Equity (excluding revaluation reserves in Audited Balance Sheet as on March 31, 2025)		_	-	387.48
7	Earnings/ (loss) per share of ₹ 10 each: (not annualised)				
32.5	a) Basic	(1.00)	(0.60)	0.75	0.94
	b) Diluted	(1.00)	(0.60)	0.74	0.91

Place: Pune

Date: August 7, 2025

- The above is an extract of the Unaudited consolidated financials results for the quarter ended June 30, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure requirements) Regulation, 2015. The full format of the aforesaid financials are available on the Stock Exchange websites www.bseindia.com, www.nseindia.com and Company's website www.quickheal.co.in.
- 2 Figures for the quarter ended March 31, 2025 are the balancing figures between the audited figures in respect of the full years and published year to date figures of nine months ended December 31, 2024.



For and on behalf of the Board of Directors Kailash Katkar Chairman & Managing Director DIN No: 00397191

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES.

INITIAL PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE BSE LIMITED ("BSE") AND NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE", AND TOGETHER WITH BSE, THE "STOCK EXCHANGES") IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED ("SEBI ICDR REGULATIONS")

PUBLIC ANNOUNCEMENT



Place: Kolkata

Date: 09.08.2025

Code to view the Draft Red Herring Prospectus)



TRANSLINE TECHNOLOGIES LIMITED

Our Company was incorporated as "Transline India Business Solution Private Limited" under the Companies Act, 1956 vide certificate of incorporation dated February 2, 2001, issued by Registrar of Companies, National Capital Territory of Delhi and Haryana ("RoC"). The name of our Company was changed to "Transline Technologies Private Limited" pursuant to a special resolution passed by our shareholders on September 20, 2010, and a fresh certificate of incorporation dated October 4, 2010 was issued by the RoC. Subsequently, our Company was converted to a public limited company, pursuant to a special resolution passed by our shareholders on January 3, 2023, the name of our Company was changed to "Transline Technologies Limited" and a fresh certificate of incorporation upon change of name on conversion to public limited company dated January 6, 2023 was issued by the RoC. For further details, see "History and Certain Corporate Matters" on page 217 of the draft red herring prospectus dated August 7, 2025 ("DRHP" or "Draft Red Herring Prospectus").

Corporate Identity Number: U72900DL2001PLC109496

Registered and Corporate Office: 23-A Shivaji Marg, Third Floor, New Delhi – 110015, India; Contact Person: Preeti Kataria, Company Secretary and Compliance Officer; Telephone: +91 11 - 41500342 E-mail: investor.relation@translineindia.com, Website: www.translineindia.com

OUR PROMOTERS: ARUN GUPTA, AMITA GUPTA, DRISHTI GUPTA AND RKG ENTERPRISES PRIVATE LIMITED

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO 16,191,500 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹2 EACH ("EQUITY SHARES") OF OUR COMPANY FOR CASH AT A PRICE OF ₹[●] PER EQUITY SHARE (INCLUDING A SECURITIES PREMIUM OF ₹ [●] PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹[●] MILLION (THE "OFFER") COMPRISING AN OFFER FOR SALE OF UP TO 5,500,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹2 EACH BY AMITA GUPTA AGGREGATING UP TO ₹ [•] MILLION, UP TO 7,982,800 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹2 EACH BY RKG ENTERPRISES PRIVATE LIMITED COLLECTIVELY "THE PROMOTER SELLING SHAREHOLDERS"), UP TO 2,658,700 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹2 EACH BY ARUN GUPTA HUF AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION("THE PROMOTER GROUP SELLING SHAREHOLDER"), UP TO 50,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹2 EACH BY RAHUL JAIN AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION, (THE PROMOTER SELLING SHAREHOLDERS, PROMOTER GROUP SELLING SHAREHOLDER, AND THE OTHER SELLING SHAREHOLDER COLLECTIVELY REFRRED TO AS THE "SELLING SHAREHOLDERS", AND SUCH EQUITY SHARES OFFERED BY THE SELLING SHAREHOLDERS, THE "OFFERED SHARES"). THE OFFER WILL CONSTITUTE [•]% OF OUR POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE IS ₹2 EACH AND THE OFFER PRICE IS [●] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT SIZE WILL BE DECIDED BY OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BRLM AND WILL BE ADVERTISED IN ALL EDITIONS OF [I] (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER) AND ALL EDITIONS OF [I] (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER) HINDI BEING THE REGIONAL LANGUAGE OF NEW DELHI WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED), AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/ OFFER OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO BSE LIMITED ("BSE") AND NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE", AND TOGETHER WITH BSE, THE STOCK EXCHANGES) FOR UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED ("SEBI ICDR REGULATIONS").

This is an Offer in terms of Rule 19(2)(b) of the SCRR, read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations. The Offer is being made through the Book Building Process in terms of Regulation 6 (1) of the SEBI ICDR Regulations, wherein not more than 50% and 50% of the SCRR, read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations.

of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs and such portion"), provided that our Company, in consultation with the BRLM, may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis ("Anchor Investor Portion"), out of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the price at which allocation is made to Anchor Investors ("Anchor Investor Allocation Price"), in accordance with the SEBI ICDR Regulations. In the event of under-subscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion. Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not less than 15% of the Offer shall be available for allocation to Non-Institutional Bidders ("Non-Institutional Portion") (of which one third of the Non-Institutional Portion shall be reserved for Bidders with an application size of more than ₹200,000 and up to ₹1,000,000 and two-thirds of the Non-Institutional Portion shall be available for allocation to Bidders with an application size of more than ₹1,000,000) and under-subscription in either of these two sub-categories of Non-Institutional Portion may be allocated to Bidders in the other subcategory of Non-Institutional Portion, subject to valid Bids being received at or above the Offer Price and not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. All potential Bidders (except Anchor Investors) are mandatorily required to participate in the Offer through the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA accounts and UPI ID in case of UPI Bidders using the UPI Mechanism, as applicable, pursuant to which their corresponding Bid Amount will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or by the Sponsor Bank under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of the respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Offer through the ASBA Process. For further details, see "Offer Procedure" on page 384 of the DRHP.

This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offering of its Equity Shares pursuant to the Offer and has filed the DRHP with the Securities and Exchange Board of India ("SEBI"), and the Stock Exchanges on August 7, 2025. Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI has been made available to the public for comments, if any, for a period of at least 21 days from the date of publication of public announcement by hosting it on the website of the Company at www.translineindia.com, website of the SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com, respectively and the website of the BRLM, i.e., Motilal Oswal Investment Advisors Limited at www.motilaloswalgroup.com. Our Company hereby invites the public to give comments on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges with respect to disclosures made in the DRHP. The public is requested to send a copy of their comments to SEBI, the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLM at their respective addresses mentioned below in relation to the Offer. All comments must be received by SEBI and/or our Company and/or the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLM in relation to the Offer at their respective addresses mentioned below on or before 5.00 p.m. on the 21st day from the date of publication of this public announcement

an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the Contents of this Draft Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 31 of the DRHP. Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be taken after the red herring prospectus ("Red Herring Prospectus" or "RHP") has been filed with the RoC and must be made solely on the basis of such RHP as there may be material changes in the RHP from the DRHP. The Equity Shares, when offered through the RHP, are proposed to be listed on the mainboard of BSE and NSE.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking

For details of the share capital, capital structure of our Company, the names of the signatories to the Memorandum of Association and the number of shares of our Company subscribed by them, please see "Capital Structure" beginning on page 83 of the DRHP. The liability of members of our Company is limited. For details of the main objects of our Company as contained in the Memorandum of Association, please see "History and Certain Corporate Matters" beginning on page 217 of the DRHP.

BOOK RUNNING LEAD MANAGER	REGISTRAR TO THE OFFER	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER		
motilal oswal	3	Proofi Kataria, Company Secretary and		
Motilal Oswal Investment Advisors Limited Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400025 Maharashtra, India. Telephone: +91 22 7193 4380, Email: transline.ipo@motilaloswal.com Website: www.motilaloswalgroup.com Investor Grievance ID: moiaplredressal@motilaloswalgroup.com Contact Person: Ritu Sharma / Kunal Thakkar SEBI Registration Number: INM000011005	Bigshare Services Private Limited S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Center, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai – 400093, Maharashtra, India Telephone: +91 22 6263 8200, E-mail: ipo@bigshareonline.com Investor Grievance ID: investor@ bigshareonline.com Website: www.bigshareonline.com, Contact Person: Vinayak Morbale SEBI Registration Number: INR000001385	Preeti Kataria, Company Secretary and Compliance Officer Telephone: +91 11 - 41500342 E-mail: investor.relation@translineindia.com, Website: www.translineindia.com		

All capitalised terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

epaper.financialexpress.com

For Transline Technologies Limited On and behalf of the Board of Directors

Preeti Kataria Company Secretary and Compliance Officer

Transline Technologies Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public issuance of its Equity Shares and has filed the DRHP

with SEBI and the Stock Exchanges. The DRHP is available on the website of the Company at www.ranslineindia.com, SEBI at www.sebi.gov.in, as well as on the websites of the BRLM, i.e., Motilal Oswal Investment Advisors Limited at www.motilaloswalgroup.com, respectively and the websites of National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com, respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risks, please see "Risk Factors" on page 31 of the DRHP and the details as will be set out in the RHP, when filed. Any potential investors should not rely on the DRHP for making any investment decision.

The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act") or any state securities laws in the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities laws in the United States. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in "offshore transactions" as defined in and in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where such offers and sales are made.

For Indigo Paints Limited

Date: August 8, 2025

Place: New Delhi

Sayalee Yengul Company Secretary & Compliance Officer Membership No.- A37267

Place:Pune Date:08.08.2025

मुंबई लक्षदीप (9

विरूध्द पक्षकार

सही/

सदस्य

कोल्हापुरातील हॉकी र-टेडियमसाठी १.३७ कोटींचा निधी : खा. धनंजय महाडिक

धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत

कोल्हापूर, दि. ८: खासदार श्रीमती रक्षा खडसे यांची भेट घेतली. कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री हॉकी स्टेडियमला केंद्र शासनाकडून

जाहीर नोटीस याद्वारे संबंधितांना कळविण्यात येते की, परशराम नारायण चौधरी, रा. लक्ष्मी

9.09.30

ર્લ	लील प्रमाणे वर्णन केलेली जमीन मिळकत.							
	गावाचे नाव	गट नं.	क्षेत्र हे. ३	आर. चौ. मी.	आकार रू.पै.			
	कळमखांड	990	जिरायत	9.६६.२०	93.92			
			पो. ख.	0.08.30				
			एकुण	9.00.90				
	कंचाड	90	जिरायत	00.59.0	८.९४			
			मो ज	0.010.50	I I			

निवास, दूसरा मजला, राम मारुती रोड, पाचपाखडी, ठाणे ता. जि. ठाणे यांची

वरील मिळकतीमध्ये परशराम नारायण चौधरी यांचा अविभक्त हिस्स असलेले विक्री क्षेत्र.

एकुण

वरील मिळकती मधील अविभक्त हिरसा त्यांनी आमच्या अशिलांना विकण्यांचे मान्य व कबुल केले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाही इसमाचा व्यक्तीचा कब्जा, गहाण, दान, दावा, वारस, विहवाट, लिज, भाडेपट्टा व अन्य हक्क हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत निमस्वाक्षरीकारांना लेखी खुलासा १ ला मजला, साई सदन बिल्डींग, पंचायत समितीजवळ, वाडा, ता. वाडा, जि. पालघर या त्यांच्या पत्त्यावर योग्य त्य कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा हक्क हितसंबंध नाही असे समजूव विक्रीचा व्यवहार पुर्ण केला जाईल.

दिनांक - ०८-०८-२०२५

(ॲड. हेमंत भा. सांबरे)

Chola

खाते क्र. आणि कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ताचे नाव

कर्ज खाते क्र.: एचई०१एसएआय०००००५४७९९ आणि

एचई०१एसएआय००००००२४१०८

१. बाबू मरैया एरोला, २. बाबू मराटह कांचाईह एरोला,

३. सुधादेवी बाबू एरोला, क्र.१ ते ३ यांचा पत्ता: प्लॉट क्र.९१, रो

हाउस, आरएससी क्र.०२, सेक्टर-८, चारकोप, कांदिवली, पश्चिम

४०००६७. **तसेच :** फ्लॅट क्र. ६०१, ६व्या मजल्यावर, विंग-ए, इमारत

क्र.२. समर्पण आणि यशवंत विवा टाउनशिप, सेक्टर ५. गाव आचोळे.

ता. वसई, जि. ठाणे, पालघर-४०१२०९.

दिनांक : ०९.०८.२०२५, ठिकाण : मुंबई

com. केवळ ई—लिलाव प्रशिक्षणाकरिता, संपर्क - Ms.Procure247 — वासु पटेल — ९५१०९७४५८७.

.... ई–लिलाव विक्री सूचना.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Certificates for 200 shares bearing Equity certificate Nos. 5527 and Distinctive Nos. 30212653 to 30212852 under the folio no. 03476707 of f Dr. Dinesh Mohan Saxena and Vijay Lakshmi Sxena have been lost or mislaid ar the undersigned has applied to the compar to issue duplicate certificates for the said shares. Any person who has any claim ir respect of the said shares should write to our registrar, **KFin Technologies Limited**. Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial Distract, Hyderabad-500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate certificate.

Dinesh Mohan Saxena

Date: 09/Aug/2025 Vijay Lakshmi Saxena PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Certificates for 2250 shares bearing Equity certificate Nos. 5515, 189521, 318609, 423305 & 1333115 and Distinctive Nos. 255816 to 266065, 140194511 to 140194760, 574176041 to 574176540, 616793841 to 616794340 & 1392275629 to 1392276378 under the folio no. 03476707 of Larsen & Toubro Ltd. standing in the names of Dr Dinesh Mohan Saxena and Vijay Lakshmi Sxena have been lost or mislaid and the undersigned has applied to the company to ssue duplicate certificates for the said shares Any person who has any claim in respect of the said shares should write to our registrar KFin Technologies Limited. Selenium Towe B, Plot 31-32, Ğachibowli, Financial Distract Hyderabad-500032 within one month from this date else the company will proceed to ssue duplicate certificates.

Dinesh Mohan Saxena

Date: 09/Aug/2025 Vijay Lakshmi Saxena

जाहीर नोटिस माझे अशिल **सौ. हर्षदा दिनेश शिंगोटे** यांनी दिलेल्या

माहितीवरून जाहीर नोटिस देत आहे की,खाली नमूद असलेली निवासी मिळकतही मूळ भाडेकरू श्री. निलेश **गोपाल म्हात्रे** यांच्या नावे असून त्यांनी सदर मिळकत् दिनांक १०/१२/२०१८ रोजी माझ्या अशिलांच्या नार हस्तांतर केली. तरी सदर मिळकतीबाबत कोणा व्यक्तीचा , आर्थिक संस्था कंपनीचा / दावा / बोजा / हक्क , अधिकार किंवा हरकत असल्यास मा. प्रशासकीय अधिकारी (मालमत्ता) म. न. पा."एन" विभाग कार्यालय घाटकोपर पर्व, मंबई ४०००७७, या पत्त्यावर किंव याटकापर पूप, मुबर ००००००, या नरवापर ाज्या माझ्याखाली नमूद असलेल्या कार्यालयीन पत्यावर आपली लेखी हरकत नोटीस जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत पुराव्यानिशी सादर करावी. दिलेल्या वेळेनंतर कठलाहीदावा अशिलावर बंधनकारक राहणार नाही. <u>मिळकतीचा तपशील</u> खोली क्र.-७, चाळ क्र. इ-८,एस. जी. बर्वेनगर,

म्युनिसिपल कॉलनी,घाटकोपर (प.), मुंबई-४०००८४ दिनांक: 09/08/2025 ठिकाण: मंबई

टी. एन. शर्मा (उच्च न्यायालय वकील कार्यालय: अण्णा चाळ, संजय नगर-2, मरियम मंदिर ,अंधेरी-पूर्व, मुंबई-400059

PUBLIC NOTICE AADI CHAUHAN

Residing at **703 Grace Luxuria**, Evershine Nagar, Malad (W), Mumba Maharashtra, declare that my Father Late VINAY CHAUHAN, expired on date 16/02/2025 & he/she is the Owner of Vehicle vehicle bearing registratio vehicle Registration No.

MH47AN0017 PUCC NO. MH00200430043878 Make/ Model HYUNDAI MOTOR INDIA LTD. And VERNA 1.6 VTVT SX, hassis No: MALC841CLKM120214

Engine No: G4FGJU569608
For which I am the legal he and I have Applied to transfer abov vehicle to my name at R.T.O. Borival Regional. If anybody having any objectio r claims for the same, should contact a R.T.O. Borivali Regional within 15 days.

NEERAJ S. SHUKLA Advocate High Court, Bomba Address: Chamber No. 17 Ajanta Square Mall,Market Land

Borivali (West), Mumbai-400092 सार्वजनिक सूचना

ही सार्वजनिकरित्या कळविण्यात येते की, स्व. अन्सारी इरफान अहमद हे सांगवी कॉम्प्लेक्स एलिगंट ए अँड बी विंग सहकारी गृहनिर्माण संस्था लि., पत्ता – सांगर्व कॉम्प्लेक्स. गंगा कॉम्प्लेक्सजवळ. मिरा रोड (पर्व). ठाणे - ४०१ १०७, यांचे फ्लॅट क्र. बी-१०५, पहिला मजला, बी विंग या इमारतीत सदस्य होते. दिनांक २०/०२/२०२३ रोजी त्यांचे निधन झाले असून त्यांनी कोणतेहीं नामनिर्देशन केलेले नाही,माझी ग्राहक सौ. परवीन इरफान अन्सारी (मृताचे पत्नी) यांना संबंधित संस्थेकडून आवश्यक कागदपत्रांसह सदर फ्लॅट त्यांच्या नावावर हस्तांतरित करून घ्यावयाच आहे.कोणासही सदर फ्लॅटबाबत भाडेपट्टा, तारण करार, परवाना, गहाण, हक्कमार्ग, विक्री, देवाणघेवाण भेटवस्तू किंवा इतर कोणत्याही प्रकारचा दावा/हक्क असल्यास, त्यांनी या सूचनेच्या प्रसिद्धीपासून ७ (सात) दिवसांच्या आत् त्याचे लेखी कळवून, आवृश्यक पुरा सादर करावेत.निर्धारित मदतीत कोणताही दावा प्राप्त न झाल्यास तो त्यागलेला समजून त्यावरील कोणताह

दावा विचारात घेतला जाणार न वरील उल्लेखिलेली वेळापत्रक

फ्लॅट क्र. बी-१०५, बांधकाम क्षेत्र सुमारे ४५.०७ चौ.मी तसेच सुपर बिल्ट-अप टेरेस क्षेत्र सुमारे १८.५८ चौ.मी पहिला मजला. बी विंग, एलिगंट नावाच्या इमारतीत सांगवी कॉम्प्लेक्स एलिगंट ए अँड बी विंग सहकार्र गहनिर्माण संस्था लि गंगा कॉम्प्लेक्सजवळ सांगवी कॉम्प्लेबस, मिरा रोड (पूर्व), ठाणें –४०१ ९०७ येथे स्थित असून, संबंधित संस्थेचे सभासदत्व हक्क व शेअर सर्टिफिकेटसह आहे.सदर संस्था नोंदणी क्र. TNA/(TNA)/HSG/(TC)/16788/2005-2006 दिनांक २६/१०/२००५ अन्वये नोंदणीकृत असून, स्व इरफान अहमद अन्सारी यांच्या नावावर प्रत्येकी रुपये ५०/- किमतीचे ५ (पाच) शेअर्स, एकूण रुपये २५०/-(रुपये दोनशे पन्नास फक्त), डिस्टिंक्टिव्ह क्र. २५६ त २६० (दोन्ही समाविष्ट) व शेअर सर्टिफिकेट क्र. ५२

दिनांक: ०९ ऑगस्ट २०२५

ॲड. एम. एस. कड ॲडव्होकेट, उच्च न्यायालर इसाक मंझिल, पहिला मजला, खोली क्र. १३,एस.व्ही.पी. रोड, मेमनुवाडा फायर बिगेडजवळ मंबई – ४०० ००३ खेलो इंडिया योजनेतून, ॲस्ट्रो टर्फ अन्य स्विधांसाठी निधी मंजूर कोल्हापूर म

ठिकाणः मुंबई

तारीखः ९ ऑगस्ट,२०२५

याद्वारे सर्वसामान्यांना कळविण्यात येते की, आम्ही https://chola-lap.procure247.com/ या वेबसाइटद्वारे जाहिर ई–लिलाव करणार आहोत.

दिनांक आणि

मागणी सचना

दिनांक १३(२)

दि.२३.०४.२०२४

रू.४५,९२,६९५/-

दि.१५.०४.२०२४

हॉकी स्टेडीयममध्ये ॲस्ट्रो टर्फ महाडिक यांनी केंद्रीय राज्यमंत्री यांनी नामदार रक्षा खडसे यांचे तयार झाले. मात्र मंजूर झालेल्या खडरो यांचे लक्ष वेधले. त्यानंतर निधीतील शेवटच्या टप्प्यातील तत्काळ शेवटच्या टप्प्यातील निधी १ कोटी ३७ लाख रूपयांचा निधी कोल्हापूर महानगरपालिकेकडे वर्ग नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय युवा हानगरपालिकेच्या देखरेखीखाली मिळाला नव्हता. त्याबद्दल खासदार झाला. त्याबद्दल खासदार महाडिक आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

आभार मानले आहेत. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी

एस एच केळकर ॲण्ड कपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः देवकरन मॅन्शन, ३६, मंगलदास रोड, मुंबई-४००००२ कॉर्पोरेट कार्यालयः लाल बहादूर शास्त्री मार्ग, मुलुंड (प), मुंबई-४०००८० सीआयएनः एल७४९९९एमएच१९५५पीएलसी००९५९३

द्र.क्र.:+९१-२२-६६०६७७७७ वेबसाईट: www.keva.co.in ई-मेल: investors@keva.co.in

३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाही करिता स्वतंत्र आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

सेबीच्या नियम ३३ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५ (''लिस्टिंग रेग्युलेशन्स'') चे पालन करून, ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी एस एच केळकर ॲण्ड कंपनी लिमिटेड (''कंपनी'') च्या अलेखापरीक्षित केलेले स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निकालांचे (''वित्तीय निकाल'') पुनरावलोकन लेखापरीक्षित समितीने आणि तदनंतर त्यास मान्यता कंपनीच्या संचालक मंडळाने ०८ ऑगस्ट. २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकींमध्ये केले/दिली. डेलॉइट हॅस्किन्स अँड सेल्स एलएलपी, चार्टर्ड अकाउंट्रस, कंपनीचे वैधानिक लेखापरीक्षक यांनी असुधारित मतांसह मर्यादित पुनरावलोकन अहवाल जारी केला आहे.

मर्यादित पुनरावलोकन अहवालासह वित्तीय निकाल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि कंपनीच्या वेबपेज www.keva.co.in वर देखील उपलब्ध आहेत.

लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ४७ चे पालन करून, आम्ही येथे सूचित करतो की खालील दृत प्रतिसाद संकेत (QR Code) तपासून देखील वरील

निकाल बिघतले जाऊ शकतात.

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड

कॉर्पोरेट पत्ता - चोला क्रेस्ट, सुपर बी, सी५४ आणि सी५५, ४, थिरू वी का इंडस्ट्रियल इस्टेट, गिंडी, चेन्नई - ६०० ०३२ शाखेचा पत्ता - चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड, युनिट क्र.२०३, दुसरा मजला, लोटस आयटी पार्क ऑफिस क्र.२०३, रोड क्र.१६, वागळे इस्टेट,

पाच पाखडी, ठाणे, महाराष्ट्र ४००६०४. संपर्क क्रमांकः श्री. तेजस मेहता, मोबा. क्र.९८२५३५६०४७,श्री.मोहम्मद रहिस, मोबा. क्र.८१२४००००३० / ६३७४८४५६१६

आणि श्री. रावसाहेब अनुसे, मोबा. क्र. ९८३४११९८९८

आरक्षित मूल्य

इसारा रक्कम ठेव आणि

बोली वाढविण्याची

रक्कम(रू.मध्ये)

रू.४३,५०,०००/-

₹.8,34,000/-

रू.५०,०००/-

स्थावर मालमत्तेच्या व्रिकीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ९(१) ची तरतूद अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरित

ाद्वारे सामान्यतः जनसेला आणि विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदारांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमता सुरक्षित कर्जदाराकडे तारण ठेवल्या आहेत, चोलामंडलम इन्ब्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड यांचा येः

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड असा उझेख केला जाईल ज्याचा **सांके तिक ताबा** अधिकृत अधिकाऱ्याने घेतला आहे. प्रतिभृत मालमत्तेची विक्री ई–लिलावाद्वारे जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे आणि जे काही आहे या आधारावर केली जाईल

मालमत्ता / मालमत्तेचे वर्णन

६व्या मजल्यावरील फ्लॅट क्र.६०१, विंग-ए, मोजमाप क्षेत्र समारे

८०.३० चौ.मी. (बिल्ट अप क्षेत्र), समर्पण म्हणून ज्ञात इमारत क्र.२

नध्ये आणि यशवंत विवा टाउनशिप म्हणून ज्ञात टाउेनशिपमधील सेक्टर

मध्ये, जिमनीवर बांधलेले एस.क्र.४९ (जना एस.क्र.४२०)

एस.क्र.५० (जुना एस.क्र.४१९), एस.क्र.५१ (जुना एस.क्र.४१८),

एस.क्र.५२ (जुना एस.क्र.४१५), एस.क्र.५३ (जुना एस.क्र.३९६),

एस.क्र.५४ (जुना एस.क्र.४१६), एस.क्र.५५ (जुना एस.क्र.४१७).

एस.क्र.५६ (जुना एस.क्र.४२१), गाव-अचोले, ता.-वसई, जिल्हा-

सीआयएफसीएल ला जात असलेले अधिभार/ दायित्व: माहीत नार्ह

ठाणे (आता पालघर) ४०१२०९ येथे स्थित.

. अटी आणि शर्तींच्या अधिक तपशीलांसाठी कृपया ई-लिलावात भाग घेण्यासाठी https://chola-lap.procure247.com/ आणि https://cholamandalam.com/news/auction-notices ला भेट द्या

. सर्व इच्छुक सहभागी/बोलीदार यांनी https://chola-lap.procure247.com/ आणि https://cholamandalam.com/news/auction-notices या वेबसाइटला भेट देण्याची विनंती केली जाते. तपशील, मदत,

र्यपद्धती आणि शिक्षणावरील ऑनलाइन प्रशिक्षणासाठी, संभाव्य बोलीदार संपर्क करू शकतात – श्री. मोहम्मद रहीस – ८१२४००००३० / ६३७४८४५६१६, **ई-मेल आयडी:** CholaAuctionLAP@chola.murugappa.

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ९(१) अंतर्गत वैधानिक १५ दिवसांची विक्री सूचना देखील आहे

एस एच केळकर ॲण्ड कंपनी लिमिटेड केदार वझे पूर्णवेळ संचालक आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी डीआयएनः ००५११३२५

ई-लिलाव दिनांक आणि वेळ.

इरठे सादर करण्याची अंतिम तारीख

निरीक्षणाची तारीख

दु.१:०० पर्यंत (प्रत्येकी ३ मिनिटांच्या

अमर्याद विस्तारासह),

दि.२५.०८.२०२५ (सायं.५.३० पर्यंत)

१८.०८.२०२५

सही /- प्राधिकृत अधिकारी, मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड

सूचनेचा

गलावधी 🛭

ताबाचा

प्रकार

१५ दिवस /

यांची भेट घेतली. खेलो इंडिया या योजनेतून कोल्हापूर महापालिकेच्या अखत्यारितीत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर झाला आहे. शासनाच्या निधीतूनच या हॉकी स्टेडियमवर ॲस्ट्रो टर्फ आणि अन्य सुविधा बनवण्यात आल्या आहेत.

जाहीर नोटीस

मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, मुंबई (महाराष्ट्र मोटर वाहन नियम, १९८९ मधील २६०(१) अन्वये नोटीस)

अर्ज क्रमांक : MACP.MA./६०७/२०२५

नसीम अइमट मोइम्मट ग्रासीन

गो डिजिट जनरल इन्शु. कंपनी लिमिटेड

नसीम अहमद मोहम्मद यासीन **पत्ता-** रूम नंबर - १४४, चाळ नंबर - ११, शास्त्री नगर,

वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१., मुंबई, महाराष्ट्र

ज्याअर्थी सोबत जोडलेल्या अर्जानुसार आपणाविरूध्द मोटर वाहन अधिनियम, १९८८ कलम १६५ ोट कलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या स्वरूपाचा अपघाताबाबत मोटर वाहन अधिनियम १९*८६* लम १६६ आणि १४० अ नुसार भरपाई मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याअर्थी, उक्त अर्जाची दिनांक २**५-०८-२०२५** रोजी **सकाळी ११.०० वाजता**, माननीय **सदस्य श्री. शशिकांत एकनाथराव बांगर** यांच्या न्यायधिकरणात सुनावणी करून सदर अर्ज निकालात काढण्याचे ठरवले आहे, याची दाखल घ्यावी

या नोटीशीव्दारे आपणांस कळविण्यात येते की, वर नमुद केलेल्या दिनांकास आपण हजर रहावे व ।।पणांस जो कोणताही साक्षीपुरावा सादर करण्याची इच्छा असेल तो साक्षीपुरावा सादर करावा. अर्जामध्ये केलेल्या दाव्याबाबत आपण आपले लेखी निवेदन दाखल करू शकता. या नोटीशीव्दारे आपणांस असेही कळविण्यात येते की, संदर्भाधीन अर्ज निकालात काढण्यासाठी निश्चित केलेल्या दिनांकास आपण हजर राहिला नाहीत किंवा साक्षीपुरावा सादर करू शकला नाहीत, तर सदरहू अर्जाची सुनावणी व निर्णय भापल्या अनुपस्थितीत करण्यात येईल, याची दखल घ्यावी.

ही नोटीस दिनांक १५-०७-२०२५ रोजी माझ्या सहीने व न्यायाधिकरणाच्या शिक्क्यानिशी देण्यात

शिक्का मोटार अपघात दावा न्यायाधिकरण

९. हजारीमल सोमाणी मार्ग. छत्रपती शिवाजी टर्मिनससमोर

अर्ज क्र. आयएनसी-२६

(कंपन्यांचे (स्थापना) नियमन, २०१४ च्या विनियमन ३० अन्वये) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदलण्याकरिता वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाची जाहिरात

केंद्र शासन (विभागीय संचालक, पश्चिम विभाग) यांच्या समक्ष कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३ च्या उपकलम (४) आणि कंपन्यांचे (स्थापना) नियमन, २०१४ च्या नियमन ३० च्या उप नियम (५) च्या खंड (अ)च्या प्रकरणात

एस्सर कॅपिटल ॲडव्हायजरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय - एस्सर हाऊस, ११ के के मार्ग, महालक्ष्मी, मुंबई - ४०००३४, महाराष्ट्र, भारत, **सीआयएन**: U74110MH2019PTC326985 ("कंपनी") यांच्या प्रकरणात सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनी त्यांचे नोंदणीकृत कार्यालय **कंपनी निबंधक**

मुंबई यांच्या कार्यक्षेत्राअंतर्गेत "महाराष्ट्र राज्य" येथून कंपनी निबंधक, अहमदाबाद यांच्या **कार्यक्षेत्राअंतर्गत "गुजरात राज्य"** येथे बदलण्यास कंपनीस सक्षम करण्याकरिता **मंगळवार, दि. ०५ ऑगस्ट , २०२५** रोजी घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांद्वारे मंजूर करण्यात आलेल्य वेशेष ठरावाच्या दष्टीने कंपनीच्या मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनमधील बदलास मंजरी मिळविण्याकरिता कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३ अन्वये **केंद्र सरकार/विभागीय संचालक, पश्चिम विभाग** यांच्याकडे अर्ज करण्याचे प्रस्तावित आहे.

कोणी व्यक्ती, ज्यांचे हितसंबंध कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलामुळे बाधित होत असल्यास त्यांनी **एकतर एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) येथे गुंतवणूकदार तक्रार** अर्ज भरून किंवा त्याचे/तिचे आक्षेप, त्याच्या/तिच्या हितसंबंधाचे स्वरुप आणि विरोधाचा आधार नमूद केलेले प्रतिज्ञापत्र **विभागीय संचालक, पश्चिम विभाग, ५ वा मजला, एव्हरेस्ट, १०० मरिन ड्रॉईव्ह, मुंबई-४०० ००२, महाराष्ट्र** येथे सदर सूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १४ (चौदा) देवसांच्या आत स्वतः किंवा कोणाही तर्फे पोहोचवावे किंवा नोंदणीकृत टपालाद्वारे पाठवावे व त्याची प्रत व त्यासह हितसंबंधाचे स्वरुप आणि विरोधाचा आधार नमूद करून अर्जदार कंपनीस त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयास त्यांच्या निम्न उल्लेखित पत्त्यावरील नोंदणीकृत कार्यालयास पाठवावी:

नोंदणीकृत कार्यालय : एस्सर हाऊस, ११ के के मार्ग, महालक्ष्मी, मुंबई - ४०००३४, महाराष्ट्र

संचालक मंडळ करिता आणि त्यांच्या वतीने एस्सर कॅपिटल ॲडव्हायजरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड **दिनांक:** ०९.०८.२०२५

ठेकाण: मुंबई

आशिष राजगरीया डीआयएन: ०१८२२२८

पत्रव्यवहाराचा पत्ता: एस्सर हाऊस, ११ के के मार्ग महालक्ष्मी, मुंबई - ४०००३४, महाराष्ट्र, भारत



नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीस लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेन्टीटी नंबर : L74110MH2013PLC248874

नोंदणीकृत कार्यालयः ४२७/४२८, ए-विंग, एनएसआयएल, लोढा सुप्रीमस II, नवीन पासपोर्ट कार्यालय शेजारी, रोड क्रमांक २२, वागळे औद्योगिक वसाहत, ठाणे (पश्चिम) - ४००६०४ दूरध्वनीः ०२२-६१४८ २१००; ईमेलः cs@npstx.com; वेबसाइटः www.npstx.com

३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाही स्वतंत्र आणि एकत्रित लेखापरीक्षित आर्थिक निकालांचा सारांश

						ı			(₹ लाखात)
क्र.	तपशील	स्वतंत्र			एकत्रित				
		रोजी संपलेले तिमाही		रोजी संपलेले रोजी संपलेले तिमाही वर्ष		ही	रोजी संपलेले वर्ष		
		३०-०६-२०२५	३१-०३-२०२५	३०-०६-२०२४	३१-०३-२०२५	३०-०६-२०२५	३१-०३-२०२५	३०-०६-२०२४	३१-०३-२०२५
		ऑडिट नसलेले	ऑडिट नसलेले	ऑडिट नसलेले	ऑडिट केलेले	ऑडिट नसलेले	ऑडिट नसलेले	ऑडिट नसलेले	ऑडिट केलेले
9	ऑपरेन्समधून एकूण उत्पन्न	३,५०३.५१	२,८०१.०४	६,०२०.६२	9८,०३०.६9	३,५०८.९२	૨,૮૧૧.૪૨	६,०२७.३९	9८,0६9.९९
5	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तू)	९६३.८७	૮૨૭.૦રૂ	૨,૧૧૧.૪૦	६,०३४.०७	९६६.६४	૮૨६.८९	૨,૧૧૨.६૨	६,o३५.9४
3	करपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तू)	९६३.८७	८२७.०३	२,999.४०	६,०३४.०७	९६६.६४	૮૨६.८९	૨,૧૧૨.૬૨	६,०३५.9४
8	कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण वस्तूनंतर)	७ 9 ७.३०	६०१.७३	૧,५६६.९६	४,५२०.२१	७१९.३७	<i>६</i> ००.८०	१,५६७.८६	४,५२०.१३
ų	कालावधीसाठी एकूण व्यापव उत्पन्न (या कालावधीसाठी नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर व्यापक उत्पन्न करानंतर समाविष्ट आहे)	૭૨૬.૬૦	६०६.०३	9,५७9.२६	४,५३७.३८	७૨૮.६७	६०५.०९	9,५७२.9६	<i>४,</i> ५३७.३०
ε,	इक्विटी शेअर कॅपिटल	9,९३९.५३	9,९३८.९९	१,९३८.६०	9,93८.९९	9,९३९.५३	9,9३८.९९	१,९३८.६०	9,९३८.९९
(9	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव निधी (पुनर्मुल्यांकन राखीव निधी वगळून)				૮,૪૨५.૪૪				८,४३१.८१
۷	प्रतिशेअर कमाई (प्रत्येकी रु. १०/ चे दर्शनी मुल्य) (चालू आणि बंद केलेल्या ऑपरेशन्ससाठी								
	१. मूलभूतः	રૂ.७०	₹.90	८.99	२३.३१	३.७१	₹.90	८.०९	२३.३१
	२. सौम्यः	३.६९	₹.90	۷.08	23.26	3.60	3.09	0.09	२३.२७

१. वरील माहिती लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केलेल्या आणि संचालक मंडळाने ८ ऑगस्ट २०५ रोजी, झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीमध्य मंडूर केलेल्या तिमाही संपलेल्या आर्थिक निकालांच्य तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे आणि ती सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडे दाखल केली आहे. तिमाही संपलेल्या आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरुप स्टॉक एक्सचेंजच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज (www.nseindia.com) आणि बीएससी लिमिटेड (www.bseindia.com) च्या वेबसाईडवर आणि कंपनीच्या वेबसाइड (www.npstx.com) वर देखील उपलब्ध आहे.

करिता नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीस लिमिटेड

एसडी/ आशीष अग्रवाल सह व्यवस्थापकीय संचालक डीआयएनः 06986812



अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेड

द्<mark>णीकृत कार्यालय :</mark> कार्यालय क्रमांक १८ ए आणि १८ बी, जॉली मेकर्स चेंबर २, नॉसन पॉईंट, मुंबई ४०० ०२१ **सीआवएन : L99999MH1987PLC042891 दूरध्वनी क्रमांक : +**९१ ०२२ २२८५ ०१०१ ईमेल : cs.ho@advanihotels.com संकेतस्थळ : www.caravelebeachresortgoa.com

१/२०२५-२६ विशेष सर्वसाधारण सभा आणि ई-मतदानाची सूचना

ग्रद्वारे सुचित करण्यात येते की कंपनीच्या सभासदांची १/२०२**५-२६ विशेष सर्वसाधारण सभा (''ईओजीएम'') शुक्रवा** दिनांक २०.०८.२०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार दुपारी २.०० वाजता सूचना दिनांकीत ०१.०८.२०२ मध्ये नमूद करण्यात आलेल्या विषयांच्या अनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अन्य मान्यताग्राप्त दृकश्रा माध्यमे (''ओएव्हीएम'') यांच्या माध्यमातन घेण्यात येणार आहे. कंपनीने ईओजीएम सचना ०७.०८.२०२५ रोर्ज माध्यमातून अशा सभासदांना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे ज्या सभासदांचे ई-मेल तर् डिपॉज़िटरीज/कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (''आरटीए'') यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. ही प्रक्रिया परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ दिनांकीत १९ सप्टेंबर २०२४, तसेच यापूर्वीची परिपत्रके जी कॉपोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') यांनी वेळोवेळी जारी केली आहेत त्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या दिशानिंद्शांच्या अनुसार (यापुढे न्यांचे एकत्रित उल्लेख ''एमसीए परिपत्रके'' असा करण्यात येणार आहे) आणि सेबी परिपत्रके क्रमांक सेबी/एचओ सीएफडी/सीएफडी -पीओडी -२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिनांकीत ०३ ऑक्टोबर २०२४ जे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') यांनी जारी केले आहे तसेच त्यासह वाचा यापवींची परिपत्रके जी सेबी यांनी वेळोवेळी जारी केली आहेत (यापुढे ज्यांचे एकत्रित उल्लेख सेबी परिपत्रके असा करण्यात येणार आहे) त्यांच्या अनुस पूर्ण करण्यात आली आहे.

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुसार आणि कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायर्पेट्स) अधिनियम २०१५ चा नियम ४४ यांच्या अनुसार ईओजीएम सूचनेत नमूद करण्यात आलेल्या प्रस्तावांवर मतदानाचा हक बजावण्यासाठी कंपनी आपल्या सभासदांना दूस्स्थ ई–मतदान सुविधा आणि ईजीएमच्या द्रप्यान ई–मतदान सविधा उपलब्ध करून देत आहे जी नॅशनल सिक्सरिटीज दिपॉबिस्टी लिमिटेड (''एनएसडीएल') यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा तपशील खालील प्रमाणे नमूद करण्यात आल्यानुसार आहे.

- ए) सभासदांना कळविण्यात येते की ईजीएम सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विशेष प्रस्तावांवर केवळ इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने कामकाज घेण्यात येणार आहे
- दूरस्थ ई-मतदान कालावधीला दि. २६.०८.२०२५ रोजी स. ९.०० वाजता प्रारंभ करण्यात येणार आहे.
- सी) दरस्थ ई-मतदान कालावधी दि. २८.०८.२०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संप्रष्टात येणार आहे. डी) ई-मतदानासाठी निर्धारित करण्यात आलेली कट ऑफ तारीख २२.०८.२०२५ अशी आहे.
- अशी कोणतीही व्यक्ती जी विशेष सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद बालेली असेल आणि कर ऑफ तारीख रोजी जिच्चाकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती evoting@nsdl.co.in या पत्त्यावर विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते.
- एफ) दि. २८.०८.२०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता इ मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडन मतटानामार्त खंडित करण्यात येईल आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी अनुमती असणार नाही आणि एखाद्या सभासदाने प्रस्तावावर एकदा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात बदल करता येणार नाही. जी) असे सभासद जे ईओजीएम मध्ये व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असतील आणि ईजीएम सूचने
- मध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रस्तवांवर दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नसेल किंवा त्यांना अशा मतदानास मनाई करण्यात आलेली नसेल तर असे सभासद ईओजीएमच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी
- एच) दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सभासद विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतात मात्र त्यांना ईजीएमच्या दरम्यान त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही.
- आय) अशी व्यक्ती डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख रोजी नोंदणीकृत असेल तर केवळ असेच सभासद दूरस्थ ई-मतदान तसेच ईजीएमच्या दरम्यान -मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील विशेष सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.caravelebeachresortgoa.com</u>, एनएसडीएर यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> आणि भांडवली बाजाराची संकेतस्थळ म्हणजेच बीएसई लिमिटेड
- यांचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.nseindia.com येथेही उपलब्ध करून देण्यात अली आहे. अशी कोणतीही व्यक्ती जी ईओजीएमची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभा घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि 'कट ऑफ तारीख' रोजी जिच्योंकडे कंपनीचे समभाग असतील
- तर अशी व्यक्ती वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली प्रपत्रे कंपनीचे संकेतस्थळ तसेच एनएसडीएल यांचे संकेतस्थळ येथे भेट देऊ शकतात. ल) ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत तसेच प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी त्या ई-मेल तपशिलाची नोंदणी केलेली नाही अशा सभासदांसाठी दूरस्थ ई-मतदान तसेच ई-मतदान यांच्य प्रक्रियेचा सविस्तर तपशील ईओजीएम सूचनेत विस्ताराने देण्यात आला आहे

ासटांना आवाहन करण्यात येते की समभाग डिमेंट स्वरूपात असतील तर त्यांनी संबंधित डिपॉडिस्टरी पार्टीसिपंटर ('डीपीज्') समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर कंपनीचे आरटीए म्हणजेच डाटामॅटिकस बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड ांच्याशी ई-मेल तपशील नोंदणीसाठी/वैध करण्यासाठी/ई-मेल तपशील अद्ययावत करण्यासाठी संपर्क साधू शकतात यामुळे कंपनीने समभागधारकांना पाठवलेला पत्रव्यवहार त्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त होऊ शकेल.

कंपनीच्या संचालक मंडळाने ई-मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून मेसर्स बीएनपी अँड असोसिएट्स, मुंबई, कंपनी सेक्रेटरीज यांचे श्री. अविनाश बागुल आणि त्यांच्य अनुपस्थितीत थ्री. वेंकटरमण कृष्णन यांची नियुक्ती केली आहे. ईओजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सूचनांकडे लक्ष वेधून घेण्यात येते की ज्यात इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने होणाऱ्या कामकाजाचा तपशील आणि सूचना विस्ताराने

ई-मतदानाच्या संदर्भातील समस्या किंवा ईओजीएम मध्ये व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्याच्य संदर्भात कोणत्याही शंका असल्यास सभासद https://www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले फ्रिकेंटली आस्क्ड केश्चन्स तसेच ई-मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकतात. किंव श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, नॅशनल सिक्य्रिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, टेड वर्ल्ड, ए विंग, ४ था मजला, कमल मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०० ०१३, ई-मेल आयडी evoting@nsdl.co.in किंवा

टोलफ्री क्रमांक (१८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३०) येथे संपर्क साधू शकतात. अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेड करित

कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकार

तारीख : ०८/०८/२०२५ ठिकाण : मुंबई

स्थळ : मुंबई दिनांक : ०७.०८.२०२५